

॥ अथ सत्त भेष को अंग ॥

मारवाडी+ मराठी

सत्संग

महत्वाची सुचना:- रामद्वारा जळगांव यांचे असे निदर्शनास आले आहे की,काही रामस्नेही शेठ साहेब राधाकिसनजी महाराज व जे.टी.चांडक यांनी अर्थ केलेल्या वाणीजी रामद्वारा जळगांव मधून घेऊन जातात व आपल्या वाणीजीचा गुरु महाराज सांगतात तसा पुर्ण आधार न घेता आपल्या मताने समजने,अर्थामध्ये परस्पर बदल करुन टाकतात तरी वाणीजी घेऊन गेलेल्या कोणत्याही संताने परस्पर अर्थामध्ये बदल करु नये.काहीही बदल करायचा वाटत असल्यास रामद्वारा जळगांवशी संपर्क साधावा व नंतर बदल करावा.

* वाणीजी आमच्याकडून जशी पाहिजे तशी चेक झालेली नाही,चेक करायला भरपूर वेळ लागतो.आम्ही परत चेक करुन पुन्हा लोड करुन देऊ.याला वर्षभर तरी लागेल. तुमच्या समजण्यापुरता कामात येईल,यासाठी आम्ही वाणीजी वाचण्याकरीता लोड करुन दिली आहे.

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम ॥ अथ सत्त भेष को अंग लिखंते ॥

राम सुणरे पिंडत ग्यान सब मेरा ॥ तत्त शब्द ले राखुं ॥

राम तेरी बात मोंहि तन मांही ॥ भांत भांत ले भाखुं ॥१॥

राम अरे पंडित,माझे ज्ञान ऐक,तू शरीरावर जसा वेष धारण करुन ठेवला आहे तसेच मी

राम शरीराच्या आत तत्तशब्दाचा वेष धारण केला आहे.तुझा वेष शरीराच्या बाहेर आहे व

राम माझा वेष शरीराच्या आत,तो वेष कसा आहे?हे मी तुला भिन्न भिन्न प्रकाराने सांगतो

राम ते तू ऐक. ॥१॥

राम तपस्या करुं तत्त कण लियां ॥ ओर हिरदे नही धारुं ॥

राम समता शीळ साच गेहे बेठा ॥ बेदा दूर नीवारुं ॥२॥

राम तू संसार त्यागुन तपस्या करतो तर मी तत्त धारण करुन त्रिगुणी माया त्यागली.मी

राम तत्त वैराग्य सोडून कोणते मायेचे कर्मकांड हृदयात धारण करीत नाही.तू समता,शिल,

राम परमात्म्यावर विश्वास धारण केला तसे तत्त शब्दाने माझ्या घटात समता,शिल व

राम परमात्म्यावर विश्वास कुद्रती प्रगट केला.विषमता,व्यभिचार,मी मी हे जसे तू विकार

राम समजून दूर केले,त्या गोष्टी तत्तशब्द माझ्या घटात येऊच देत नाही. ॥२॥

राम ऊजळ दसा हँस के चाले ॥ बोलू बेण पियारा ॥

राम असा ग्यान करुं ऊजियागर ॥ माया ब्रम्ह नियारा ॥३॥

राम तू जसे शरीराने उजळ आचार ठेवतो तसे तत्तशब्द माझ्या हंसाचे उजळ आचार ठेवतो.तू

राम सर्वांशी गोड बोलतो तसा तत्तशब्द माझ्या घटातून गोड वचन काढतो.तू जगाला वेदांचे

राम ज्ञान उजागर करतो तर मी जगाला ब्रम्हचे ज्ञान उजागर करतो व मायेत यम कसा आहे

राम व सतस्वरूप ब्रम्ह यमापेक्षा वेगळा कसा आहे?हा माया व ब्रम्हचा फरक सांगतो.॥३॥

राम ना काहुँ से हेत दोस्ती ॥ बेर भाव नही राखुं ॥

राम बुज्यां सकळ भ्रम ले तोडुं ॥ आद अंत ले भाखुं ॥४॥

राम तुझी जशी कोणाशी प्रिती नाही,कोणाशी मैत्री नाही किंवा कोणाशी वैर नाही अशीच माझी

राम कोणाशी दोस्ती नाही किंवा वैर नाही.मला तत्तशब्दामुळे सर्व माझ्यासारखे जीवब्रम्ह

राम दिसतात.कोणी ही माया दिसत नाही.म्हणून मला ज्ञान विचारल्यावर मी सर्वांचे मायेत

राम तृप्त सुख मिळतील हा भ्रम तोडतो.माया कशी मृतक आहे म्हणून तृप्त सुख देण्याकरीता

राम असमर्थ आहे व सतस्वरूप ब्रम्ह कसा अमर आहे व सदा तृप्त सुख देण्याकरीता समर्थ

राम आहे,हे तन्हेतन्हेने आधीपासून अंतपर्यंत सांगतो.॥४॥

राम अएको ब्रम्ह सकळ मे ब्यापक ॥ दुतिया भाव न जाणू ॥

राम पाँच भूत की सकळ आतमा ॥ ज्यां त्यां ब्रम्ह पिछाणू ॥५॥

राम तू जसा सर्वांमध्ये एकच ब्रम्ह व्यापक आहे,ब्रम्हच्या शिवाय दुसरा कोणी व्यापक नाही,

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम हा भाव ठेवतो तसेच मी तत्तब्रम्ह शब्दाने सर्वांमध्ये एक तत्तब्रम्ह कसा आहे व तत्तब्रम्ह
राम शिवाय दुसरा कोणी व्यापक नाही हे अरस परस पाहतो.तू पाची भूतांच्या आत्म्याला देह
राम न मानता जीवब्रम्ह ओळखतो तसे मला ही तत्तशब्द पाची भूतांच्या आत्म्याला देह न
राम दाखवता जीवब्रम्ह दाखवतो. ॥५॥

राम पूरण ज्ञान परे पद पाया ॥ भ्रम क्रम सब भागा ॥

राम मिटगी रेण भया ऊजीयारा ॥ अगम अगोचर जागा ॥६॥

राम मी पारब्रम्ह होणकाळाच्या पूर्ण ज्ञानाच्या पलिकडवे सतस्वरूप ज्ञानपद प्राप्त केले.या
राम ज्ञानाने माया खरे सुख देणारी आहे,हा भ्रम तसेच मायेच्या कर्मांमध्ये तृप्त सुख मिळतील
राम ही समज पळून गेली.यामुळे माझी युगानयुगापासून पसरलेली अज्ञान रुपी अंधारी रात्र
राम मिटून गेली व माझ्यात सतज्ञानाचा प्रकाश होऊन गेला.मला अगम म्हणजे ब्रम्हा,विष्णू,
राम महादेव,शक्ती इत्यादी कोणाला माहित नाही व अगोचर म्हणजे चर्म चक्षूंनी दिसत नाही
राम अशा सतस्वरूप ब्रम्हची जागा मला मिळाली.॥६॥

राम क्रिया ध्रम क्रम सब छाडया ॥ चोका चित्त दिराऊँ ॥

राम भाव भजन की करी रसोई ॥ नित पत असे पाऊँ ॥७॥

राम हे पंडीत तू जसे नीच क्रिया,धर्म व कर्म त्यागले तसे मी काळाच्या मुखात घेऊन जाणारे
राम क्रिया,कर्म त्यागले.तू स्वयंपाक करतो तेथे साफ करतो तसे मी चित्तात विकारांना साफ
राम करण्याचा चौका दिला.तू जसा स्वयंपाक करतो तसा मी भजन भावाचा स्वयंपाक केला.
राम अशी मी भजन भावाचा स्वयंपाक नित्य प्राप्त करतो.॥७॥

राम च्यारुं बेद भेद मे बाच्या ॥ असा जिग रचाया ॥

राम पाँच पचीस सकळ ले झूंक्या ॥ पाछे जीव जीवाया ॥८॥

राम तू जसे चारी वेद,भेद वाचतो तसे मी ही चारी वेद,भेद वाचले.तू जसे चारी वेद,भेदातील
राम यज्ञ करतो,तसे मी ही तत्तशब्दात सांगितलेला यज्ञ रचवला.तू यज्ञात धान्य,तुप इत्यादी
राम टाकतो तसे मी ही पाच विषय आत्मा व पंचवीस विषय प्रकृत्या अग्नीकुंडात टाकल्या
राम व फक्त जीवाला जीवित ठेवले. ॥८॥

राम असा जिग करुं मे भारी ॥ नित पत करुं सँपाडा ॥

राम निर्मळ नीर अधर में झूलुं ॥ गिगन म्हेल घर झाडा ॥९॥

राम जसे अश्वमेघ यज्ञात घोडा मारुन हवन करतात,असे मी ही पाच विषय आत्मा व पंचवीस
राम विषय प्रकृत्या यज्ञात हवन करुन मारुन टाकल्या.असा भारी यज्ञ मी केला.तू जसे पाण्यात
राम अधर झूलतो म्हणजे खेळतो तसे मी ही गंगा,यमुना,सरस्वतीच्या निर्मळ पाण्यात खेळतो.
राम तू जसे नित्यप्रती स्नान करतो व पाण्यात पाण्यासोबत खेळ खेळतो तसे मी गंगा,
राम यमुना,सरस्वतीच्या निर्मळ पाण्यात स्नान करतो आणि पाण्यात खेळतो.तू जसा तुझा

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम महल झाडतो तसे मी गगन मंडळात माझा महल झाडला. ॥९॥

राम

डंड कमंडल क्रिया हम कीनी ॥ निर्मळ नीर भराया ॥

राम

धोती ध्यान अधर सो सूके ॥ न्हाय धोय घर आया ॥१०॥

राम

राम जसे तू दंडकमंडलात निर्मळ पाणी भरतो तसे मी निर्मळ ज्ञानाचा दंड कमंडल ठेवतो.जसे

राम

राम तुझे धोतर आकाशात अधर सुकते तसे माझे ध्यान आकाशात अधर राहते.जसे तू न्हावून

राम

राम धुऊन घरी येतो तसे मी कर्माच्या कीटला स्वच्छ करुन सतस्वरूप गगन घरी आलो. ॥१०॥

राम

बिन बेराग बात नही मांनू ॥ र रे म मे बिन कांई ॥

राम

त्यागूं सकळ अेक गेह राखूं ॥ सत्त सब्द मन मांई ॥११॥

राम

राम जसे तू गृहस्थी जीवनाची गोष्ट मानत नाही,वैराग्यात राहणे योग्य समजतो तसे मी

राम

राम सतवैराग्या शिवाय त्रिगुणी मायेचे कर्मकांडाच्या गोष्टी मानत नाही.जसे तू मायेच्या शुभ

राम

राम करण्यांशिवाय,काही अशुभ करण्या मानत नाही तसे मी रामनामाच्या शिवाय कोणते त्रिगुणी

राम

राम मायेचे क्रिया कर्म मानत नाही.जसे तू कुटुंब परिवार त्यागून एक वैराग्य धारण करुन घेतले

राम

राम तसे मी त्रिगुणी माया त्यागून सतशब्द मनात पकडून ठेवला आहे. ॥११॥

राम

अेसा तरक त्याग मे राखूं ॥ चवडे कहुँ बजाई ॥

राम

काम क्रोध अहंकार मद रे ॥ छोडी जक्त सगाई ॥१२॥

राम

राम मी अशी चतुराई त्यागात ठेवतो,ते सर्वांना आवाज देऊन सांगतो आहे.तू मनाने जसे

राम

राम संसारातील काम,क्रोध,अहंकार,मद ही सगाई त्यागली तसे तत्तशब्दाने माझ्या जीवाचे

राम

राम काम,क्रोध,अहंकार, मद मिटवून दिले. ॥१२॥

राम

तामस तरक रीस सब त्यागी ॥ में तें मान उडायया ॥

राम

लालच लोभ चाय कूं तजरे ॥ यूं सुखमाय समाया ॥१३॥

राम

राम तू जसे तामस,तर्क,क्रोध,मी,तू मान त्यागले तसे तत्तशब्दाने माझा तामस,तर्क,क्रोध,

राम

राम मी,तू मान मोठेपणा नष्ट करुन दिला.जसे तू लालुच,लोभ,चाहना त्यागली तसे माझेही

राम

राम लालुच,लोभ,चाहना सतशब्दाने मारुन टाकले.अशा प्रकारे मी सुखामध्ये सामावलो. ॥१३॥

राम

सै जे रहूँ जक्त के मांहि ॥ सोच फिकर नही मेरे ॥

राम

ऊपजे खपे हाण नही जोखा ॥ मोहो आण नही घेरे ॥१४॥

राम

राम तू जसे जगात मनाने सहज राहतो कोणती चिंता फिकीर ठेवीत नाही तसे मी तत्तच्या

राम

राम भरवश्यावर सहज राहतो,काळाची कोणती चिंता फिकीर ठेवीत नाही.जसे तुला कोणी

राम

राम पैदा हो किंवा मरुन जावो याची किंवा तुला कोणती हानी होवो किंवा जोखीम याची चिंता,

राम

राम फिकीर राहत नाही,तशी माझी काळाची चिंता,फिकीर सतशब्दाने मारुन टाकली.जसे

राम

राम तुला पत्नी,पुत्राचा मोह घेरत नाही तसे मला मायेच्या करण्यांचा मोह घेरत नाही. ॥१४॥

राम

अेसा त्याग नित पत मेरा ॥ सांई सरण निभावे ॥

राम

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	जाणे जीव पीव सो पेला ॥ दूजा भेव न आवे ॥१५॥		राम
राम	असा माझा सर्व त्याग तुझ्या त्यागासारखा आहे.हा माझा त्याग साई तुमच्या शरणात ठेवून		राम
राम	निभावतील.मी माझ्या जीवापेक्षा ही अधिक परमात्मा मालकाला जाणतो.जीव स्वतःहून		राम
राम	जास्त परमात्म्याला जाणण्यात दुसरा भेद म्हणजे जरा ही कसर ठेवीत नाही. ॥१५॥		राम
राम	सामी पणो सेंग हे मेरे ॥ भिन भिन भेद बताऊं ॥		राम
राम	भस्मी अंग ध्यान मे चोंडु ॥ कपडा पेम रंगाऊं ॥१६॥		राम
राम	साधूपणा माझ्यात तुझ्या सारखा सर्व आहे.त्याचा भिन्न भिन्न तऱ्हेने भेद सांगतो.साधू		राम
राम	शरीरावर जशी राख लावतो तसे सतशब्दाच्या ध्यानाची राख मी घटात लावतो.साधू		राम
राम	कपडे रंगवतो तर मी साहेबाच्या प्रेमात रंगून जातो.॥१६॥		राम
राम	पासू प्रित फिटकडी लाई ॥ गेरूँ ज्ञान करिजे ॥		राम
राम	कुंडो नाभ सुरत ले गाळु ॥ चादर चित्त रंगीजे ॥१७॥		राम
राम	साधू लोक कपडा रंगवायच्या वेळी रंग पक्का बनवण्याकरीता तुरटीचे पाणी देतात तसे		राम
राम	मी साहेबाच्या रंगात पक्का रंगण्याकरीता प्रितीचे पाणी देतो.साधू लोक गेरुच्या रंगात		राम
राम	कपडे रंगवितात,तसे मी ज्ञानरूपी गेरुत रंगून गेलो.साधू कुंडीत टाकून कपड्याला दाबतात		राम
राम	तर मी नाभीरूपी कुंडीत सुरत लावतो.साधू लोक चादर रंगवतात तर मी चित्ताच्या		राम
राम	चादरीला ज्ञानाने रंगवितो. ॥१७॥		राम
राम	तूम्बी तत्त ज्ञान की हाते ॥ मांय ब्रम्ह जळ भरीया ॥		राम
राम	पीवत नीर छिकूंनी कोई ॥ सास ऊसासे जरीया ॥१८॥		राम
राम	साधूच्या हातात तूंबी राहते तर माझ्या हातात तत्तज्ञानाची तूंबी आहे.त्यांच्या तूंबीमध्ये		राम
राम	निर्मल जल भरलेले आहे,तर माझ्या तत्तज्ञानाच्या तूंबीमध्ये ब्रम्हज्ञान रूपी जल भरले		राम
राम	आहे.साधू तूंबीचे जल तोतीने पितात तर मी श्वास उच्छ्वासाद्वारे ब्रम्हजल पितो.॥१८॥		राम
राम	माथे जटा जुक्त री बांधी ॥ लिव लंगोट लगाई ॥		राम
राम	गोळा हात भेद का लिया ॥ अणभे अलख जगाई ॥१९॥		राम
राम	साधू मस्तकावर जटा ठेवतात तर मी शिरावर सतशब्दाच्या युक्तीची जटा बांधलेली		राम
राम	आहे.साधूंनी लंगोट बांधली आहे तर मी सतशब्दाशी लिव लावली आहे ही माझी		राम
राम	सतशब्दाशी लिव माझ्या लंगोटचे काम करीत आहे.साधू लोक शरीरावर लावण्या-		राम
राम	करीता भस्माचा गोळा ठेवतात तर मी सतशब्दाच्या भेदाचा गोळा ठेवतो.साधू रिध्दी-		राम
राम	सिध्दी जागवतात तर मी काळाच्या पलिकडीच्या भयरहीत अणभे देशाचा लखण्यात येत		राम
राम	नाही असा अलख जागवला. ॥१९॥		राम
राम	धुणी ध्यान सिखर मे तापुं ॥ सुरत पावडी चोलु ॥		राम
राम	जाडो काळ ठंड सब भागी ॥ पवना संग ले बोलु ॥२०॥		राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम साधू लोक धुनी तापवतात तर मी दहाव्याद्वाराच्या शिखरात ध्यान तापवतो.साधू लोक
राम पादुकांनी चालतात तर मी सुरत या पादुकाने चालतो.साधु लोक साधना करीता हिवाळा,
राम उन्हाळा,पावसाळ्याला पळवून देतात म्हणजे फिकीर करीत नाही,असा मी भजन
राम करण्यास बसतांना हिवाळा,उन्हाळा,पावसाळा ठेवत नाही,सर्व पळवून देतो.साधू शंखाने
राम श्वास फुंकून बोलतात तर मी पवनने दहाव्याद्वारात अखंडित धुन बोलतो.॥२०॥

राम पाँच पचीस चार मिल तीनु ॥ आ जमात चलाई ॥

राम त्रीबेणी तट जाय संपाडे ॥ कियो ब्होत जुध भाई ॥२१॥

राम साधूंची जमात असते,अशी माझ्या सोबतही पाच इंद्रिये पंचवीस प्रकृती,चार-मन, चित्त,
राम बुध्दी अहंकार व रजोगुण,तमोगुण,सतोगुण हे तीन गुण अशी पूर्ण जमात स्नान करण्या-
राम करीता माझ्या सोबत त्रिवेणी संगमावर चालते जशी मृत्युलोकात त्रिवेणी संगम प्रयागमध्ये
राम साधूंमध्ये तक्रार होऊन जाते,युध्द होते,तलवारी चालतात तसेच मी देखील त्रिवेणी
राम संगमावर खूप युध्द केले. ॥२१॥

राम लडीया बोहोत भेष सब खिरीयो ॥ मेंत रहयो शिर थाणे ॥

राम लागी प्रित अलख सुं यारी ॥ भली जुक्त सुख माणे ॥२२॥

राम हे साधू आपसात खूप भांडण करतात,त्याच्यात हजारो साधू,गोस्वामी व वैरागी मारले
राम जातात.तसे मी ही खूप युध्द केले,त्याच्यात पाच इंद्रिये पंचवीस प्रकृत्या तीन गुण हे
राम सर्व मरुन गेले.या भारी युध्दामध्ये अनेक वेषी साधू मारले जातात व महंत अड्ड्यावर
राम राहिल्याने वाचून जातो.तसे माझे पाच इंद्रिये,पंचवीस प्रकृती व तीन गुण सर्व मरुन
राम जातात व जीव महंत वाचून जातो व माझ्या जीवाची प्रिती अलखशी लागते व त्याच्याशी
राम मैत्री होऊन जाते. ॥२२॥

राम मिलीया जाय सरस सामी सूं ॥ बाहीर क्या दिखलावे ॥

राम जन सुखराम भेष ये पेरया ॥ प्रेम प्रित लिव लावे ॥२३॥

राम मी श्रेष्ठ स्वामीला भेटलो.आता मी या वेषधान्यांसारखा साधू बनण्याचा बाहेरचा वेष
राम का घालू?आदि सतगुरु सुखरामजी महाराज वेषधारी साधूंना सांगतात की,असा वेष
राम मी धारण केला या वेषाने मला साहेबाशी प्रेम,प्रित व लिव लागून गेली. ॥२३॥

राम जोगी जुक्त जोय में भाखूं ॥ असा भेष बणाया ॥

राम मुद्रा कान मन की घालूं ॥ अनहद नाद बजाया ॥२४॥

राम योगींची वेष युक्ती पाहून मी माझा वेष तत्तशब्दाचा कसा आहे हे सांगितले मी योगी
राम जसे कानात मुद्रा घालतात असे योगींसारखे मनाची मुद्रा कानात घातली.साधू अनहद
राम नाद वाजवतात तसे माझ्या घटात अनहद नाद वाजून राहिला. ॥२४॥

राम सेली सांच सत्त की सिंगी ॥ आदर भाव आदेसू ॥

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम टोपी सीस तत्त की मेलू ॥ बांधू प्रित बदे सू ॥२५॥

राम

राम नाथ लोक सेली म्हणजे काळी दोरी गळ्यात बांधतात अशी विश्वासाची सेली मी गळ्यात
राम बांधली आहे.नाथलोक सिंगी वाजवतात तर माझ्या घटात तत्तची सिंगी वाजून राहीली
राम आहे.जसे नाथ साधू एक दुसऱ्याला भेटल्यावर आदर भावाने आदेश बोलतात असेच
राम मी ही ने:अक्षरी संत भेटल्यावर आदर भावाने त्या सर्वांशी राम राम करतो.साधु लोक
राम मस्तकावर टोपी ठेवतात तर मी तत्तब्रम्हची टोपी मस्तकावर ठेवतो.साधू लोक शरीरधारी
राम देवतांशी प्रिती करतात तर मी बिना घडलेल्या,बिना शरीराच्या देवतेसी प्रिती करतो.
राम ॥२५॥

राम

सातू द्विप फिरू गुरू सरणे ॥ नव खंड मार चेताया ॥

राम

भिक्षा भजन शब्द प्रसादी ॥ पाय ब्होत सुख आया ॥२६॥

राम

राम साधू खंडात सात द्विप नऊ खंड व सर्वांना चेतवतात तसे मी ही पिंडात साती द्विपात
राम व नऊ खंडात फिरतो व मी ममतेला मारुन रोम रोमात वैराग्य विज्ञान चेतवतो.साधू
राम जगात भोजन प्रसादीची भिक्षा मागतात तर मी जगाकडून भजन प्रसादीची भिक्षा मागतो.
राम भक्तांकडून ही भजन प्रसादी प्राप्त करुन मी खूप सुखी होतो.॥२६॥

राम

जोडी जतन खडाऊ क्षिम्या ॥ आड बंध पत पूरा ॥

राम

जुग सो भ्रम त्याग हम दीया ॥ बसू गिगन घर दूरा ॥२७॥

राम

राम जसे गृहस्थी बुटांची(जोड्यांची)जोडी घालतात व साधू खडाऊ म्हणजे पादुका घालतात
राम तसे मी क्षमेची जोडी,जतन तसेच खडाऊ घालतो.साधू आडबंध घालतात तर मी तत्तच्या
राम धर्माचा पत ठेवण्याचा आडबंध घातला आहे.साधू जगाला त्यागतो तर मी भ्रमाला त्यागले.
राम साधू घरापासून दूर पहाडावर राहतात तर मी जीवाचे कंठ घर सोडून त्याला गगन
राम घरात ठेवतो. ॥२७॥

राम

प्याला सुख पेम रस पीऊँ ॥ आसण पवन बंधाया ॥

राम

धुणी जाय अधर घर तापूँ ॥ तांहाँ बोहोत सुख आया ॥ २८ ॥

राम

राम साधू लोक सोमरस पितात तर मी प्रेम रस पितो.साधु लोक जमिनीच्यावर आसन बांधतात
राम तर मी श्वासाच्यावर दहाव्याद्वारात आसन केले.साधु धुनी लावुन देह तापवतात तर मी
राम सतशब्दाची ध्वनी लावून दहाव्याद्वारात तापतो.तेथे मला खूप सुख येतात. ॥२८॥

राम

देहा ॥

आसण बंध्यो सिखर मे ॥ जहाँ आयस, अलख, अतीत ॥

राम

जन सुखदेव जोगी भया ॥ असी ऊद बुद रीत ॥२९॥

राम

राम माझे आसन दहाव्याद्वाराच्या शिखरावर बांधले आहे.तेथे मला आयस म्हणजे सतस्वरूपी
राम योगीनाथ,सतस्वरूपी अलख,सतस्वरूप अतीतचे दर्शन झाले.(अतीत म्हणजे ज्याला

राम

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम तिथ्यांमध्ये आयु नाही असे अतीत)आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले,अशी माझी
राम योगी बनण्याची जगाच्या वेषींहून वेगळी अद्भूत रीत आहे. ॥२९॥

राम

राम ऊट बेठ सब रीत सूं ॥ हाल चाल ब्हो हार ॥

राम

राम मन जाण्यो सुखरामजी ॥ अको ब्रम्ह विचार ॥३०॥

राम

राम माझे उठणे,बसणे,हालचाल व सर्व व्यवहाराने सर्वांमध्ये एक अखंडित ब्रम्ह आहे,हे

राम

राम माझे मन समजले असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले. ॥३०॥

राम

राम ॥ इति सत भेष को अंग संपूरण ॥

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम